



सत्यमेव जयते

# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ११, अंक १८]

गुरुवार, एप्रिल १७, २०२५/चैत्र २७, शके १९४७

[पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक २४

प्राधिकृत प्रकाशन

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) कोकण रेल्वे १, रत्नागिरी

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक एलएक्यू/एसआर/५८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यांच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वनविभाग क्र. संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेडअ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता भूसंपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी लघुपाटबंधारे योजना पालू, मौजे पालू, ता. लांजा, जि. रत्नागिरी या योजनेच्या सी. मुख्य कामे अंतर्गत धरण तळ, सांडवा, प्रवेश व पुच्छ कालवा विमोचक बुडीत क्षेत्र या प्रयोजनासाठी भूसंपादन होत असून यात यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमिन संपादन करण्याचा, उक्त अधिसूचने नुसार समुचित शासन असलेल्या, रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा उद्देश आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन मध्ये देण्यात आलेल्या, सामाजिक प्रभाव आणि सार्वजनिक प्रयोजन यांचे निर्धारण करण्याकरिता प्रारंभिक अन्वेषण करण्यासंबंधातील तरतुदी विचारात घेता, समुचित शासनाने सामाजिक प्रभाव आणि सार्वजनिक प्रयोजन यांचे निर्धारण करण्याकरिता प्रारंभिक अन्वेषण करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिन संपादन करण्याचा समुचित शासनाचा हेतू असल्यास ते बाधित क्षेत्रामधील ग्राम स्तरावर किंवा वॉर्ड स्तरावरील संबंधित पंचायत, नगरपालिका किंवा यथास्थिती, महानगरपालिका यांच्याशी विचार विनिमय करून अशा शासनाकडून अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा रितीने आणि अशा दिनांकापासून सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास अंमलात आणेल अशी तरतूद उक्त अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (१) मध्ये करण्यात आली आहे.

(१)

त्याअर्थी आता उपरोक्त कायद्याचे कलम ३चे पोट-कलम (ई) प्रमाणे जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना समुचित शासन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे आणि कलम ३ चे पोट-कलम (ग) नुसार जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी त्यांचे वतीने पुढील कार्यवाही करण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) कोकण रेल्वे-१, रत्नागिरी यांना प्राधिकृत केले आहे. सबब याद्वारे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), कोकण रेल्वे-१, रत्नागिरी असे अधिसूचित करित आहे की, बाधित क्षेत्रामध्ये भाकर सेवा संस्था मु.पो. कोंडये, ता. लांजा, जि. रत्नागिरी यांच्याकडून भूमी संपादन पुनर्वसन आणि पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४, मध्ये विहित केलेल्या रितीने सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करण्यात येईल.

### अनुसूची

**प्रयोजन :** लघुपाटबंधारे योजना पालू, मौजे पालू, ता. लांजा, जि. रत्नागिरी या योजनेच्या सी, मुख्य कामे अंतर्गत धरण तळ, सांडवा, प्रवेश व पुच्छ कालवा विमोचक बुडीत क्षेत्र.

**गावाचे नाव -** मौजे - पालू, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी

| अ. क्र.      | गट नं.  | संपादन करावयाचे क्षेत्र (हे. आर.) |
|--------------|---------|-----------------------------------|
| १            | २६६ पै. | ०.२७.००                           |
| २            | २६९ पै. | ०.०५.००                           |
| ३            | २८७ पै. | ०.६३.००                           |
| ४            | २८८ पै. | ०.२७.००                           |
| ५            | २९० पै. | ०.४०.००                           |
| ६            | २९१ पै. | ०.३१.००                           |
| ७            | २९२     | ०.४७.००                           |
| ८            | २९३     | ०.४२.००                           |
| ९            | २९४     | ०.३०.००                           |
| १०           | २९५ पै. | ७.८०.००                           |
| ११           | २९६     | १.४६.००                           |
| १२           | २९७     | १.१७.००                           |
| १३           | २९८     | १.३४.००                           |
| १४           | २९९     | ०.६१.००                           |
| १५           | ३००     | ०.३४.००                           |
| १६           | ३०१     | ०.२९.००                           |
| १७           | ३०२     | ०.२६.००                           |
| १८           | ३०३     | ०.५५.००                           |
| १९           | ३०४     | ०.३३.००                           |
| २०           | ३०५     | ०.५२.००                           |
| २१           | ३०६     | ०.२८.००                           |
| २२           | ३०७     | ०.७६.००                           |
| २३           | ३०८     | ०.२२.००                           |
| २४           | ३०९     | ०.३९.००                           |
| २५           | ३१० पै. | ०.७६.००                           |
| २६           | ३११     | ०.५६.००                           |
| २७           | ३१५ पै. | ०.२७.००                           |
| एकूण क्षेत्र |         | २१.०३.००                          |

रत्नागिरी,  
दिनांक ९ एप्रिल २०२५.

रोहिणी रजपूत,  
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन),  
कोकण रेल्वे-१, रत्नागिरी.